

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८, नगरसचिव कार्यालय
 क्रमांक - नस/४/कावि/१०२६/२०१३
 दिनांक - ३१ / १० / २०१३.

प्रति,


मा.
 सदस्य, क्रिडा समिती,
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रिडा समितीची पाक्षिक सभा दिनांक ०८/११/२०१३ रोजी आयोजित केलेबाबत.

महोदय/महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०८/११/२०१३ रोजी दुपारी ४.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत :- १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीसबोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.

मा.क्रिडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक ११


दिनांक : ०८/११/२०१३

वेळ : दुपारी ४.०० वा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०८/११/२०१३ रोजी दुपारी ४.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

विषय क्र.१) क्रीडा विभागाच्या ७२ पानी क्रीडा धोरणाच्या एकूण १९० प्रती झेरॉक्स काढणेकामी प्रती पान ०.५० पैसे प्रमाणे ०.५० पैसे X ७२ पाने X १९० प्रती = ६,८४०/- इतका खर्च अपेक्षित आहे. सदर ७२ पानी क्रीडा धोरणाच्या १९० प्रती बाहेरून थेट पध्दतीने झेरॉक्स काढून घेणेस व त्याकामी येणा-या र.रु.६,८४०/- चे खर्चास व सदरचा खर्च क्रीडा विभागाचे स्थायी अग्रीमधन रक्कमेतून खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) क्रीडा विभागाचे खेळाडू दत्तक योजना या लेखाशिर्षावर सन २०१३-१४ करीता केलेली तरतूद र.रु.२०,००,०००/- कमी पडत असल्याने क्रीडा विभागाचे मनपा हद्दीतील मोकळ्या जागेत प्रत्येक वॉर्डात मैदाने तयार करणे या लेखाशिर्षावर सन २०१३-१४ करीता केलेली तरतूद र.रु.१०,००,०००/- ही खेळाडू दत्तक योजना या लेखाशिर्षावर वर्ग करणेस मान्यता मिळणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/१०२६/२०१३

दिनांक : ३१/१०/२०१३